

महालेखापालांकडून प्राप्त लेखापरीक्षा आक्षेपांवर
तांतडीने कार्यवाही करून त्यामधील प्रलंबितता दूर
करणेबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक :- लोलेस-२०१६/प्र.क्र. ०३/नवि-३१
मुख्य इमारत (४ था मजला),
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक - २२ जानेवारी, २०१६

परिपत्रक

नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र राज्य अग्निशमन संचालनालय, महाराष्ट्र राज्य नगर रचना संचालनालय, पुणे तसेच जिल्हा स्तरावरील सक्षम प्राधिकारी कार्यालये व राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखापरीक्षण महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई व महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर यांचेकडून केले जाते. या लेखापरीक्षणाच्या आधारे महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या लेखापरीक्षा आक्षेपांना प्रतिसाद मिळत नसल्याची बाब भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी त्यांच्या स्थानिक संस्था अहवालातून सातत्याने निदर्शनास आणून दिली आहे.

२. यासंदर्भात महालेखापाल कार्यालयांकडून प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत निर्गमित केलेल्या परंतु ३१ डिसेंबर पर्यंत प्रलंबित असलेल्या व प्रतिवर्षी दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत निर्गमित केलेल्या परंतु पुढील ३० जून पर्यंत प्रलंबित आलेल्या लेखापरीक्षा आक्षेपांची यादी पाठविण्यात येते. तथापि, याबाबत संबंधित कार्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसल्याने लेखापरीक्षा आक्षेपांची प्रलंबितता वाढत चालली आहे. याकरिता सर्व कार्यलय प्रमुखांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

- सर्व कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रलंबित लेखापरीक्षा आक्षेपांचा आढावा घ्यावा आणि त्यावरील उत्तरे / स्पष्टीकरणे आवश्यक त्या पुराव्यांसह (उदा. चलन, परिपत्रक, आदेशाची प्रत इ.) तात्काळ महालेखापाल कार्यालयास सादर केली जातील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
- प्रलंबित लेखापरीक्षा आक्षेपांची संख्या जास्त असल्यास महालेखापाल कार्यालयाशी संपर्क साधून सदर आक्षेपांच्या संदर्भात महालेखापाल कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून जास्तीत जास्त आक्षेप तांतडीने निकाली काढण्यात यावेत च त्याबाबतची माहिती महालेखापाल कार्यालयास सादर करण्यात यावी.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०१२२१५५३४९०९२५ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पां. जो. जाधव)
सहसचिव, नगर विकास विभाग

प्रति,

१. प्रधान सचिव (१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२. महानगर आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, मुंबई
३. व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), नवी मुंबई
४. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरली, मुंबई
५. सर्व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
६. अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर
७. सर्व महानगरपालिका आयुक्त
८. सर्व जिल्हाधिकारी
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगर विकास प्राधिकरण
१०. नगर विकास विभागातील सर्व सहसचिव /उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी
११. संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई
१२. संचालक, नगर रचना व मूल्य निर्धारण, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगर पंचायत
१४. निवड नस्ती (नवि-३१)